HI-KLASS TRADING AND INVESTMENT LIMITED

Regd Off: 02, Shanti Kutir Building, Shivaji Road, Off M G Road, Kandivali West, Mumbai - 400067 CIN: L51900MH1992PLC066262, Website: www.hiklass.co.in Contact: 8100121394, Email ID: info@hiklass.co.in

September 03, 2025

To, The Department of Corporate Services Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai – 400 001

Scrip Code in BSE: 542332

SUB: Newspaper Publication of Notice of 32nd Annual General Meeting.

Dear Madam/Sir,

We hereby enclose, copies of newspaper clippings of the Public Notice as published today (i.e. 3rd September 2025) pursuant to the provisions of General Circular No. 09/2023 read with General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs in the following newspapers relating to the 32nd Annual General Meeting of the Company scheduled to be held on Saturday, 27th September, 2025 at 12:30 P.m. through Video Conferencing / Other Audio Visual Means.

- 1. Financial Express (English), and
- 2. Pratahkal Marthi (Regional Daily- Mumbai)

The information has been submitted in compliance with the provisions of Regulation 30 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations 2015.

This is for your information and record

Thanking You,

Yours faithfully,

For Hi-Klass Trading and Investment Limited

SANJAY

Digitally signed by SANJAY KUMAR JAIN

KUMAR JAIN

Date: 2025.09.03
13:42:35 +05'30'

Sanjay Kumar Jain Managing Director DIN: 00415316

Encl. As above

FINANCIAL EXPRESS

केनरा बैंक Canara Bank सिंडिकेट Syndicate

ARM BRANCH - MUMBAI :- Canara Bank, Building, 4th Floor, Adi Marzban Path, Ballard Estate, Mumbai - 400 001, Email: cb2360@canarabank.com. TEL. - 8655948019/54, WEB: www.canarabank.com

POSSESSION NOTICE (Rule 8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002) WHERE AS The undersigned being the Authorized Officer of CANARA BANK under the

Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Enforcement) Act. 2002 (SARFAESI) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice REF:CNRB/1521/NPA/13(2)/1/2023 Dated 02.03.2023 calling upon the borrowers/guarantors to repay the amount mentioned in the notice being 1,81,02,757.10 (Rupees One Crore Eight) One Lakhs Two Thousand Seven Hundred Fifty Seven And Paise Ten Only) within 60 days from the date of the receipt of said notice. The Borrower / guarantors / mortgagers S. S. Patil Logistics Pvt Ltd. represented by

Mr. Satyawan Sandipan Pawar (Proprietor), Mr. Sampat Sandipan Pawar (Guarantor) and Mr. Shrihari Sandipan Pawar (Guarantor), with Regd. address at, Office No. 1, 2, 3 and 4 First Floor, "Nirman Arcade" Block No. B-6, bhakti Shakti Chowk, Transport Nagar, Off. Mumbai Pandharpur Road, Nigdi, Pimpri Chinchwad, Pune - 411029. Maharashtra Standing In The Name of S. S. Patil Logistics Pvt Ltd, having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/ guarantors and the public in general that the undersigned has taken Physical **Possession** of the property and plant and machinery described herein below in exercise o powers conferred on him / her under Sub-Section (4) of section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this the 28th day of August of the

The borrower and guarantors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the CANARA BANK, ARM Branch for an amount of Rs. 40,45,896.66 (Rupees Forty Lakhs Forty Five Thousand Eight Hundred And Ninety Six And Paise Sixty Six Only) (as on 30.06.2025 plus further interest and charges from 01.07.2025)

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

Commercial Office No. 5075 admeasuring 22.30 Sq mtrs. Built up area in C wing 5th Floor of Bima Office Premises Co Op Society Ltd in steel warehousing complex situated at Plot No. 119 village Kalamboli Taluka Panvel Distt Raigad in the name of Satyawan S Panwar and Sampat S Pawar.

Place: MUMBAI

L&T Finance Limited

Branch office: Mumbai

Santacruz (East), Mumbai 400 098

CIN No.: L67120MH2008PLC181833

(formerly known as L&T Finance Holdings Limited)

Registered Office: L&T Finance Limited, Brindavan Building

Plot No. 177, Kalina, CST Road, Near Mercedes Showroom

Date: 28.08.2025

AUTHORIZED OFFICER, CANARA BANK

Arcil

ASSET RECONSTRUCTION COMPANY (INDIA) LTD. CIN No.: U65999MH2002PLC134884 • Website: www.arcil.co.in acting in its capacity as Trustee of Arcil-SBPS-008-II Trust set up in respect of financial assets pertaining to

MAISON DE COUTURE FABRICS PRIVATE LIMITED Registered Office: The Ruby, 10th Floor, 29 Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai - 400028. Tel. No.: 022-66581300.

CORRIGENDUM

This is to inform the public in general and the Borrower(s)/ Guarantor(s)/ Mortgagor(s) in particular that the Public Notice for Sale through Online E-auction published on August 01, 2025, in "Financial Express & Business Standard" English Edition and

"Navshakti & Loksatta" Marathi Edition is hereby amended as follows: 1. Revision in Bid Increment Amounts: Set 1: The bid increment amount is revised from Rs. 50,00,000/- (Rupees Fifty

Lakhs) to Rs. 5,00,000/- (Rupees Five Lakhs). Set 2: The bid increment amount is revised from Rs. 30.00,000/- (Rupees Thirty

2. Extension of Key Dates:

Place: Mumbai

Date: 03.09.2025

Last Date for Submission of Bid and Earnest Money Deposit (EMD): - Extended from September 02, 2025 to September 10, 2025 before 5:00 p.m.

Lakhs) to Rs. 3,00,000/- (Rupees Three Lakhs).

Date & Time of E-Auction:

- Set 1: Rescheduled from September 03, 2025 at 2:00 p.m. to September 11, 2025 - Set 2: Rescheduled from September 03, 2025 at 3:00 p.m. to September 11,

The rest of contents of Public Notice for Sale remains unchanged save and except to the extent stated herein above.

> **Authorised Officer.** Asset Reconstruction Company (India) Ltd. (Trustee of Arcil-SBPS-008-II-Trust)

L&T Finance

POSSESSION NOTICE

Whereas the undersigned being the authorized officer of L&T Finance Limited (Erstwhile, L&T Finance Holdings Ltd), under the Securitization and Reconstruction and Reconstruction (Erstwhile, L&T Finance Holdings Ltd), under the Securitization and Reconstruction (Erstwhile, L&T Finance Holdings Ltd), under the Securitization and Reconstruction (Erstwhile, L&T Finance Holdings Ltd), under the Securitization and Reconstruction (Erstwhile, L&T Finance Holdings Ltd), under the Securitization and Reconstruction (Erstwhile, L&T Finance Holdings Ltd), under the Securitization (Erstwhile, L&T Finance Holdings Ltd), under the Securitizatioof Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred by Section 13(12) of the said Act read with [rule 3] of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notices calling upon the Borrower/Co-borrowers and Guarantors to repay the amount mentioned in the demand notice appended below within 60 days from the date of receipt of the said notice together with further interest and other charges from the date of demand notice till payment/realization. The Borrower/Co-Borrowers/Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Co-Borrowers/ Guarantors and public in general that the undersigned has taken possession of the property described herein under in exercise of powers conferred on him/her under Section 13 of the said Act read with rule 8 of the said Rules on this notice.

Loan Account Number	Borrower/s/ Co-borrower/s & Guarantors Name	Description of the Mortgaged Properties	Demand Notice		Date and Type
			Date	Outstanding Amount (₹)	of Possession Taken
MUMHL180 02073, MUMHL180 02074	Kumar As Borrower	All That Piece And Parcel Of Flat No.204 Admeasuring.500 Sq. Ft. Carpet Area Along With Open Terrace Area Admeasuring.45 Sq. Ft, On 2nd Floor In 'K' Wing In The Project Known As 'ritu World', On The Land Bearing Survey No.62/p(2/3), 64/p(1), 54, 60 And 63 At Village Kharvai, Badlapur(w), Tal Ambernath, Dist. Thane, Within The Limits Of Kulgaon- Badlapur Municipal Council, Taluka And Subregistration Ambernath, Dist. Thane		Rs. 28,50,978.27/- As on 02-01-2024	29.08.2025 Physical Possession

The Borrower/ Co-borrowers/ Guarantors in particular and public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing in the property would be subject to the charge of L&T Finance Limited for an amount mentioned in the demand notice together with further interest and other charges from the date of demand notice till payment/realization

Date: 03.09.2025 Place: Mumbai

Authorized Officer For L&T FINANCE LIMITED



NEOGEN CHEMICALS LIMITED

CIN: L24200MH1989PLC050919 Regd. Office: Office No. 1002, 10th Floor, Dev Corpora Bldg. Opp. Cadbury Co. Pokhran Raod No.2, Khopat, Thane - 400601 Tel No.: +91 22 2549 7300; Fax No.: +91 22 2549 7399 Email: investor@neogenchem.com; Website: www.neogenchem.com

NOTICE OF 36TH ANNUAL GENERAL MEETING (AGM) AND INFORMATION ON E-VOTING, BOOK CLOSURE, PARTICIPATION IN AGM THROUGH VC/ OAVM Notice is hereby given that, pursuant to general circular Nos. 14/2020 dated April 8,

2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 02/2021 dated January 13, 2021, 19/2021 dated December 8, 2021, 21/2021 dated December 14, 2021, 02/2022 and 03/2022 dated May 5, 2022, 10/2022 dated December 8, 2022, 09/2023 dated September 25, 2023, and subsequent circulars issued in this regard, the latest being 09/2024 dated September 19, 2024, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and circulars No. SEBI/ HO/ CFD/ CMD1/ CIR/ P/ 2020/ 79 dated 12 May 2020, SEBI/ HO/ CFD/ CMD2/ CIR/ P/ 2021/ 11 dated January 15, 2021, SEBI/ HO/ CFD/ CMD2/ CIR/ P/ 2022/ 62 dated May 13, 2022, SEBI/ HO/ CFD/ PoD- 2/ P/ CIR/ 2023/ 4 dated January 5, 2023 and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023, and subsequent circulars issued in this regard, the latest being Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) (hereinafter collectively referred to as "the Circulars"), the (36TH) Thirty Sixth Annual General Meeting ('AGM' of Neogen Chemicals Limited ("The Company") will be held on Friday, September 26, 2025 at 5.00 P.M. through Video Conferencing facility (VC) and Other Audio Visual Means (OAVM) without any physical presence to transact the business as mentioned in the Notice of the AGM, which is being sent through electronic mode to the members whose email id is registered with the Company/Company's Registrar and Transfer Agent MUFG Intime India Private Limited (Formerly Known as Link Intime India Private Limited) ("RTA")/Depository Participant(s) ("DP"). Further, in accordance with Regulation 36(1) (b) of the Listing Regulations, the Company is also sending letters to Members, whose e-mail addresses are not registered with Company/RTA/DP(s), providing the weblink from where the Annual Report can be accessed on the Company's website. A copy of the same is available on the website of the Company https://neogenchem.com/annual-reports-2/,

website of RTA at https://instavote.linkintime.co.in The Company is pleased to provide its members with the remote e-voting and e-voting during the AGM facility to cast their votes electronically on the resolutions mentioned in the AGM Notice, using the electronic voting platform provided by our RTA in the manner and process as set out in detail in the Notes to Notice of AGM.

website of the stock exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and the

Any person, who becomes a Member of the Company after the dispatch of Notice of AGM and holding the shares as on the cut-off date i.e. Friday, September 19, 2025 & wishing to participate in e-voting can follow the process of generating the login ID and password as provided in the Notice of AGM.

The members may note that:

- a) They may attend the AGM on Friday, September 26, 2025, at 5.00 p.m. through VC/ OAVM facility using live streaming link https://instameet.in.mpms.mufg.com under shareholders/ Members Login by using the remote e- voting login credentials b) Cut- off date for deciding eligibility to e-vote or vote during the AGM is Friday,
- c) The remote e-voting period shall commence on Tuesday, September 23, 2025, at 9:00 A.M and ends on Thursday, September 25, 2025, at 5:00 P.M.
- d) Once a vote is casted by the Members, he/she shall not be allowed to change it subsequently.
- e) The e-voting during the AGM will begin on Friday, September 26, 2025, at 5.00 p.m. and will end on completion of 30 minutes from the time of the conclusion of the AGM. Within this period, all members who are present at the AGM through VC/ OAVM facility and who have not yet exercised their vote through remote e-voting prior to AGM, can exercise their vote electronically.
- The members who have casted their vote through remote e-voting shall not be entitled to cast their e-vote again during the AGM. If a member cast votes by both the modes, then voting done through remote e-voting during e-voting period shall prevail and vote cast through E-voting during the AGM shall be treated as invalid.
- g) The Board of Directors has appointed Mr. Devendra Deshpande, Company Secretary proprietor of DVD & Associates, Company Secretaries, Pune, as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting and e-voting during the AGM process in a fair and transparent manner.

Registration as Speaker: The members who wish to speak at the meeting need to register themselves as a speaker by sending an e-mail from their registered e-mail ID at investor@neogenchem.com on or before 5.00 p.m. on, Thursday, September 25, 2025. Depending on the availability of time, the Company reserves the right to restrict the number of speakers at the meeting. In case shareholders/ members have any queries regarding Instameet login/ e-voting, they may send an email to instameet@in.mpms.mufg.com or contact on: - Tel: 022 - 4918 6000 / 4918 6175.

Book Closure: The Register of Members and Share Transfer Register will remain closed from Saturday, September 20, 2025 to Friday, September 26, 2025 (both days inclusive) Updating of Details: Members holding shares of the Company are requested to update and notify immediately any change in their name, postal address, email address, telephone/ mobile numbers, PAN, mandates, nominations, power of attorney, bank details such as, name of the bank and branch details, bank account number, MICR code, IFSC code, etc. to the Company/ RTA quoting their Folio No. along with self-attested documentary proofs, in case if the shares are held in physical form, by sending mail at investor@neogenchem.com or rnt.helpdesk@in.mpms.mufg.com and to their respective DP in case the shares are held in Demat form.

The Annual Report including Notice of AGM can also be accessed by scanning the QR code given below:



For Neogen Chemicals Limited Unnati Kanani **Company Secretary & Compliance Officer**

Date: 03.09.2025

Place: Mumbai

VALIANT LABORATORIES LIMITED CIN: L24299MH2021PLC365904

Registered Office: 104, Udyog Kshetra, Mulund-Goregaon Link Road, Mulund (W), Mumbai - 400080 | Tel No.: 022-49712001 / 49717220 /49717221 Email: investor@valiantlabs.in; Website: www.valiantlabs.in

NOTICE OF 4th ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 4th Annual General Meeting ("AGM") of the Members of Valiant Laboratories Limited (the "Company") will be held on Thursday, September 25, 2025 at 11:30 A.M. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of the AGM.

The Ministry of Corporate Affairs ('MCA'), vide its General Circular No. 14/2020 dated. April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 read with all the subsequent circulars issued in this regard, the latest being General Circular No. 9/2024 dated September 19, 2024 ("MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India ('SEBI') vide its Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 and other applicable circulars ("SEBI Circulars"), have allowed the Companies to conduct the AGM through VC or through OAVM upto September 30, 2025. The AGM of the Company is being held through VC/OAVM facility as per the instructions mentioned in the Notice of AGM

In Compliance with the above MCA and SEBI Circulars, Notice of the 4th AGM along with the Annual Report for 2024-25, has been sent on September 01, 2025, through electronic mode to those Members, whose email addresses are registered with the Company/Depository Participants as on Friday, August 29, 2025

The Notice of 4th AGM of the Company along with Annual Report for the Financial Year 2024-25 is available on the website of the Company at https://valiantlabs.in/investors/#annualreport and websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and also on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.

Pursuant to Section 108 of the Act, Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of SEBI Listing Regulations, the Company is pleased to provide the facility to Members to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at AGM by electronic means. For this purpose, the Company has made an arrangement with NSDL for facilitating voting through electronic means, as the authorized agency. The facility of casting votes by a member using remote e-Voting system as well as e-voting during the AGM will be provided by NSDL.

The remote e-voting period will commence at 9.00 a.m. IST on Monday, September 22, 2025 and will end at 5.00 p.m. IST on Wednesday, September 24, 2025. During this period, Members holding shares either in physical form or in dematerialized form as on cut-off date i.e. Thursday, September 18, 2025, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter.

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and holding shares as of the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or investor@valiantlabs.in. However, if the person is already registered with NSDL for remote e-voting then you may use existing User ID and password, and cast your vote.

Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently. The facility for e-voting will also be made available during AGM and those Members present in the AGM through VC/OAVM, who have not cast their vote on the resolution through remote e-voting and or otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e-voting systems at the AGM. The Members who cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes

Members who do not have the User ID and password for e-voting and for attending AGM through VC/OAVM or have forgotten the User ID and password may retrieve the same by following the remote e-voting instructions mentioned in the Notice of 4th AGM. Further, Members can also use the OTP based login for lodging into the e-voting system of NSDL. Members shall be able to attend the AGM through VC/OAVM or view the live webcast of AGM provided by NSDL at www.evoting.nsdl.com by using their remote e-voting login credentials

and selecting the EVEN (136286) for Company's AGM. The attendance of the Members

attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of ascertaining the

quorum Section 103 of the Act. Manner of registering/updating email address: Members holding shares in dematerialized mode, who have not registered/updated their email address, are requested to register/update the same with the Depository Participant(s) where they maintain their demat accounts. Members holding shares in Physical mode, who have not registered/updated their email address, are requested to submit details in prescribed Form ISR-1, ISR-2, ISR-4 ('KYC Forms') and other relevant forms to MUFG Intime India Private Limited, the Registrar and Share Transfer Agent of the Company at their address - C 101, 247 Park, L. B. S. Marg, Vikhroli (West), Mumbai, Maharashtra or by sending an email to: mt.helpdesk@in.mpms.mufg.com. Shareholders may download the KYC forms from the Company's website at www.valiantlabs.in Process for those members whose email ids are not registered with the depositories

resolutions set out in this notice: In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of the member, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card). AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to investor@valiantlabs.in.

for procuring user id and password and registration of e mail ids for e-voting for the

In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to investor@valiantlabs.in

Alternatively members may send an email request to evoting@nsdl.co.in for obtaining User ID and password by providing the details mentioned in Point (1) or (2) as the case may be. In case of any assistance, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for shareholders available at the download section of NSDL at www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 022 - 48867000 or send a request to Amit Vishal, Assistant Vice President at email: evoting@nsdl.co.in. By order of the Board of Directors

For Valiant Laboratories Limited Akshay Gangurde Company Secretary

HI-KLASS TRADING AND INVESTMENT LTD CIN:L51900MH1992PLC066262

Regd. Office: 02, Shanti kutir Building, Shivaji Road, Off M G Road Kandivali West, Mumbai - 400067, Phone: 8100121394, E-mail: info@hiklass.com

NOTICE

NOTICE is hereby given that the 32nd Annual General Meeting (AGM) of the Members of Hi-Klass Trading and Investment Limited will be held Saturday, 27th September, 2025, at 12.30 P.M (IST) via Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the member at a common venue in compliance with applicable provision of Companies Act, 2013 ("Act") and Rules made thereunder and SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015 ("Listing Regulations") read with various circulars issued by the Ministry of Corporate Affairs(MCA) and the Securities and Exchange Board of India ("SEBI"), the latest being Circular No. 09/2024 September 19, 2024 and SEBI/HO/CFD/CFD-PoD/P/CIR/2024/133 dated October 03, 2024 respectively ("Circulars")only to transact the Ordinary and Special Business as set out in the Notice dated September 01, 2025, convening the 32nd AGM, which will be sent to members through email In compliance with the relevant MCA and SEBI Circulars, electronic copies of the Notice of the

electronic mode to all the members whose email addresses are registered with the Company/Depository Participants/Registrar and Share Transfer Agent. A letter shall be sent to those shareholders, whose e-mail addresses are not registered as stated above, providing web-link of Company website, where the Annual Report can be accessed. The Notice of the 32nd AGM and the Annual Report of Financial Year 2024-2025 will also made available to www.hiklass.co.in and on the website of the stock exchange where the equity shares of the Company are listed i.e "www.bseindia.com". Hard copy of the Annual Report shall be sent to those members whose request for the same. Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the

32nd AGM and Annual Report of the Financial Year 2024-25 will be sent only through

Companies (Management and Administration) Rules 2014, as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the Listing Regulations, remote e-voting facility has been made available to the members to exercise their right to vote. The Company has engaged the services of CDSL to provide remote evoting facility. The details of the remote e-voting are as under:

Date and time of commencement of remote E-voting: 24th September, 2025 at 09.00 A.M. Date and time of end of remote E-voting: 26th September, 2025 at 5.00 p.m.

Remote e-voting shall not be allowed beyond this 26th September, 2025. (5.00 p.m.)

Cut-off date: 20th September, 2025

A member may participate in the General Meeting even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the meeting; and

A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the General Meeting Notice of the Annual General Meeting has been displayed on the web site of the Company www.hiklass.co.in and on website of e-voting platform provided by Central Depository

Services (India) i.e. www.evotingindia.com The Company has appointed Mrs. Prachi Todi, Company Secretaries as the Scrutinizer for providing facility to the members of the company to scrutinize the e-voting process in a fair

In case you have any queries or issues regarding e-voting, write an email to

info@hiklass.co.incontact Mr Sanjay Kumar Jain on 8100121394/ Mrs Neha Kedia 9874385558. (Compliance Officer) Notice is also given under Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the

Companies (Management and Administration) Rules 2014 that the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from September 21st, 2025 to September 27th, 2025 (both days inclusive) for the purpose of the AGM. The above information is being issued for the information and benefit of all the members of the

Company and is in compliance with applicable MCA circular and SEBI circular By Order of the Board For Hi-Klass Trading and Investment Limited

Sd/- Neha Kedeia Place: Mumbai (Company Secretary Date: September 01, 2025 Membership No. A36732

SIMPLEX INFRASTRUCTURES LIMITED CIN - L45209WB1924PLC004969

Regd Office: Simplex House, 27, Shakespeare Sarani, Kolkata-700017 Tel: 033-23011600, Fax: 033-2289-1468 e-mail: secretarial.legal@simplexinfra.com website: www.simplexinfra.com

NOTICE OF THE 107TH ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 107th Annual General Meeting (AGM) of he Members of M/s. Simplex infrastructures Limited (the Company) wil be held on Thursday, the 25th day of September, 2025 at 3.00 PM through Video Conferencing (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) to transact the business as set out in the Notice of the AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013(the Act) read with Rules thereunder and General Circulars dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020, 13th January, 2021, 14th December, 2021, 5th May, 2022, 28th December, 2022, 25th September, 2023 and 19th September, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as 'MCA Circulars') and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with SEBI Circular dated 13th May, 2022 and 5th January, 2023, 07th October, 2023 and 03rd October, 2024 ('SEBI Circulars') without physical presence of Members at a common venue.

In terms of MCA Circulars and SEBI Circulars, the Company has completed dispatch of Notice of the AGM and Annual Report of the Company, inter alia, containing the financial statements and other statutory reports for the year ended 31st March 2025 on 2nd September, 2025 through electronic mode only to those members whose e-mail addresses are registered with the Company/Registrar & Share Transfer Agent (RTA) or Depository Participant(s). The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide aforementioned MCA and SEBI Circulars. The aforesaid documents are available on the website of the Company at www.simplexinfra.com and on the websites of the Stock Exchanges viz. www.bseindia.com, www.nseindia.com, www.cse-india.com and NSDL at www.evoting.nsdl.com.

A letter containing the weblink of the Annual Report for the financial year 2024-25 is being sent at the registered address of the shareholders whose e-mail addresses are not registered with the Company/RTA/ Depository Participant(s).

The Notice and Explanatory Statement will be available for inspection in electronic mode from date of circulation of this notice up to the date of AGM. Members are requested to write to the Company on secretarial.legal@simplexinfra.com for inspection of the said documents.

Instructions for remote e-voting and E-voting during the AGM

In Compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time, the Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by The Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is providing to its Members the facility to exercise their vote by electronic means in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed National Securities Depository Limited (NSDL) to facilitate voting through electronic means. Member holding shares in physical form or dematerialized form as on the "Cutoff date" i.e Thursday, 18th September 2025, can cast their votes electronically through electronic voting system ("Remote e-voting") of NSDL at www.evoting.nsdl.com.

The detailed instruction for remote e-voting are given in the Notice of the AGM. Members are requested to note the following:

- a) The ordinary and special business as set out in the Notice of the AGM will be transacted through voting by electronic means only.
- b) The Remote e-voting period commences on Sunday, 21st September 2025 at 9.00 AM and ends on Wednesday, 24th September, 2025 at 5.00 P.M. Remote e-voting module will be disabled by NSDL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast, the Member cannot modify it subsequently.
- c) The facility of E-voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not cast their vote by Remote e-voting shall be eligible to cast their vote through e-voting during the meeting. The voting right of Members shall be proportionate to their share of the paid up equity share capital of the Company as on the Cut-off date, i.e Thursday, 18th
- d) The Members who have cast their vote(s) by Remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote(s) again
- e) Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as of the Cut-off date, may obtain the user ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However if a person is already registered with NSDL for e-voting then the existing User ID and Password can be used for casting their vote. A person who is not a Member as on the Cut-off date should treat the Notice of the AGM for information purposes only. The login credentials used for E-Voting may be used to attend the AGM through VC/OAVM.
- The Register of Members and Share Transfer books of the Company will remain closed from Friday, 19th September 2025 to Thursday, 25th September, 2025 (both days inclusive). g) The Company has appointed Mr. Atul Kumar Labh, Practicing Company
- Secretary (FCS 4848 / CP 3238), Kolkata, to act as the Scrutinizer, to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.
- h) In case of any queries / grievances connected with Remote e-voting and e-voting during the meeting you may refer to the Frequently Asked Questions (FAQS) and 'e-voting user manual' for Members available at the 'Downloads' Section of www.evoting.nsdl.com, Members who need technical assistance before/during the Meeting may send a request at evoting@nsdl.co.in or call 022 4886 7000 or contact Mr. Amit Vishal, Asst. Vice President / Ms. Pallavi Mahatre, Senior Manager from NSDL, Trade World, 'A' Wing, Kamala Mills Compound Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013 at the designated email ids: AmitV@nsdl.co.in/pallavid@nsdl.co.in or at telephone no. 022-4886 7000.

to register their email addresses with their respective Depository Participant(s) and Members holding shares in physical mode are requested to register/update the email address with the Company at secretarial.legal@simplexinfra.com along with signed request letter mentioning name, address, folio no., mobile no. and email id of Member, scanned copy of PAN card and self attested copy of any address proof (i.e, Aadhar, Driving License, Passport, etc) in support of address of the Member as registered with the Company to receive the Annual Report. For Simplex Infrastructures Limited

Members who have not registered their email addresses are requested

B.L. Bajoria Sr. Vice President & Company Secretary

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P.) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever. Registered letters are not accepted in response to box number advertisement."

For Advertising in

TENDER PAGES

Contact JITENDRA PATIL

Mobile No.:

9029012015

Landline No.: 67440215

Bangalore- 560099. Tel: (080) 41379500, Fax: (080) 22354057 email: investor@balpharma.com, website: www.balpharma.com NOTICE OF 38TH ANNUAL GENERAL MEETING

E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

BAL PHARMA LIMITED

CIN: L85110KA1987PLC008368

Registered Office: #21&22,Bommasandra Industrial Area, Hosur Road,

NOTICE is hereby given that the 38th (Thirty Eighth) Annual General Meeting ("AGM"). of the Members of Bal Pharma Limited will be held on Thursday 25th September, 2025 at 11:30 A.M (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the businesses as set out in the Notice of AGM, in compliance with all applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder and General Circular nos. 20/2020, 14/2020, 17/2020, 02/2021 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular no. SEBI/HD/CFD/CMD1/CIR/P/ 2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 issued by the SEBI (hereinafter collectively referred to as "the Circulars"). Members can attend and participate in the said AGM only through VC/OAVM as per the

instructions provided in the Notice of AGM. The attendance of the Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circular, Notice of the AGM along with the Annual Report 2024-25 is being sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories. Members may note that the Notice and Annual Report for 2024-25 will also be available on the Company's website www.balpharma.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of NSDL at https://www.evoting.nsdl.com.

The Company is providing remote e-voting facility through NSDL to cast their vote electronically on the business as set out in the Notice of AGM. The Company has engaged the services of NSDL as the Authorised Agency to provide remote e-voting

The remote e-voting period shall commence on Monday, 22nd September, 2025 (9:00 am IST) and ends on Wednesday, 24th September, 2025 (5:00 pm IST). Shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of Thursday, 18th September, 2025 may cast their vote electronically to exercise their right to vote on any or all of the business specified in the Notice of AGM. The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the Shareholder, the Shareholder shall not be allowed to change it subsequently. The member who have cast their vote by remote e-voting prior to the meeting may also attend the meeting but shall not be allowed to cast the vote again. Detailed instructions for e-voting facility are forming part of the Notice of AGM. Any person, who acquires Shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding Shares as of the cut-off date of 18th September, 2025, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in.

Further, Members who have not registered their email address can also attend the AGM through VC/OAVM and vote by the procedures mentioned in the Notice of AGM. The login details for casting the votes through e-voting would be provided to the

members at their email address registered for this purpose. The results of remote e-voting along with the scrutinizer report will be placed on the Company's website www.balpharma.com and website of NSDL https://www.evoting. nsdl.com within Forty Eight (48) hours of passing of the resolutions at the AGM to be

held on September 25, 2025, for information to the Members and communicated to the BSE Limited and National Stock Exchange of India Limited. Notice pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Rule 10 of the

Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 is also hereby

given that the Register of Members and Share Transfer Books of the Company will

remain closed from 19th September, 2025 to 25th September, 2025 (both days

inclusive) to ascertain the entitlement of dividend and for the 38th Annual General Meeting of the Company. In case you have any queries/ complaints or grievances, then please write to us at

investor@balpharma.com.

For Bal Pharma Limited

Date: 02.09.2025 SHAILESH SIROYA Place: Bengaluru **Managing Director**

WARDWIZARD INNOVATIONS & MOBILITY LIMITED

CIN: L35100MH1982PLC264042 Regd. Office: Office No 4604, 46th Floor Kohinoor Square, Kelkar Marg, Shivaji Park,

Dadar (West) Nr. R.G. Gadkari Chock Mumbai Maharashtra- 400028, India Corporate Office: Survey 26/2, Opposite Pooja Farm Sayajipura, Ajwa Road

Vadodara-390019, Gujarat, India Email: compliance@wardwizard.in | Website: www.wardwizard.in | Tel No: +91 6358849385

INFORMATION TO THE MEMBER REGARDING 43rd ANNUAL GENERAL

MEETING OF WARDWIZARD INNOVATIONS & MOBILITY LIMITED TO BE HELD

THROUGH VIDEO CONFERENCING ("VC") / OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM") vlembers of the Company may note that the Forty-third (43rd) Annual General Meeting "AGM") will be held on Tuesday, September 30, 2025 at 01:00 P.M. (IST) through VIDEO CONFERENCING ("VC") / OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM") , in compliance with applicable provisions of The Companies Act, 2013 ("the Act") and the relevant Rules framed thereunder and under the Securities and Exchange Board of India ('SEBI') (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), as amended from time to time, read with latest General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 and all other applicable circulars, if any, issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') from time to time and SEBI vide its Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 issued by SEBI hereinafter collectively referred to as "the Circulars") to transact the business set out in the

Notice dated 01st September, 2025 ('the 'Notice') calling the 43rd AGM. In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of the 43rd AGM along with the Annual Report for the Financial Year 2024-2025, will be sent through electronic mode to those Members whose email addresses are registered with the

Company/Depository Participant(s). in compliance with Regulation 36 (1) (b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, we are required to provide the web-link, including the exact path, to the complete Annual Report to those members who have not registered their email addresses with the Company or any Depository, or with the Registrar & Share Transfer Agent (RTA) of the Company.

Members may note that the Notice of the 43rd AGM and Annual Report 2024-25 will also be made available on the Company's website at https://wardwizard.in/, BSE Limited website at www.bseindia.com, and on the website of National Securities Depositories Limited., appointed for conducting Remote e-voting, e-voting during the process of AGM and VC at Members can attend and participate in the 43rd AGM of the Company through the

VC/OAVM facility only. The Instructions for joining the AGM of the Company and manner of

participation in remote e-voting or casting vote through the e-voting system during the

meeting will be provided in the Notice convening of 43rd AGM. Member's participation in the AGM through VC/ OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. Members may cast their vote through Remote e-voting during the AGM through NSDL through "Electronic Voting platform". The Cut-off date for determining eligibility to cast the vote is Tuesday, September 23, 2025. The Remote E-Voting period will commence from Saturday, 27th September, 2025 at 09.00 A.M. to Monday, 29th September, 2025 at 05.00

P.M. (IST) Thereafter e-voting module shall be disabled by NSDL. PROCESS FOR THOSE SHAREHOLDERS WHOSE EMAIL/MOBILE NO. ARE NOT REGISTERED WITH THE COMPANY/DEPOSITORIES.

For Physical shareholders- please provide necessary details like Folio No., Name of

shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) pursuant to aforesaid SEBI Circulars in Form ISR-1 by email to support@purvashare.com.

For Demat shareholders - Please update your email id & mobile no. with your respective. Depository Participant (DP) For Individual Demat shareholders – Please update your email id & mobile no. with your respective Depository Participant (DP) with whom they maintain their demat accounts

which is mandatory while e-Voting & joining virtual meetings through Depository. MANNER OF CASTING VOTE(S) THROUGH E-VOTING:) Members will have an opportunity to cast their votes on the businesses as set out in the

Notice of the 43rd AGM dated 01st September, 2025 through electronic voting system (e-The manner of voting remotely (remote e-voting) by Members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their

email addresses has been provided in the Notice of the 43rd AGM. The facility of e-voting through electronic voting system will also be made available during the AGM. Only those shareholders, who are present in the AGM through VC/OAVM facility and who have not cast their vote on the Resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-

Voting system available during the AGM. Shareholders are requested to carefully read all the Notes set out in the notice of the 43rd AGM dated 01st September, 2025 and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting during the process of AGM.

Date: 01.09.2025

Place: Vadodara

Shareholders may please note that in terms of aforementioned circulars, the Company will not send physical copies of AGM Notice to the Shareholders. Shareholders will receive the AGM notice only through e-mail registered with the Company. By Order of the Board

For Wardwizard Innovations & Mobility Limited

Jaya Ashok Bhardwaj Company Secretary and Compliance Officer

epaper.financialexpress.com

Place: Kolkata

Date : 2nd September 2025

रास रंग नवरात्र उत्सवाच्या स्टेज व मंडपाच्या कामाचा भूमिपूजन

डोंबिवली, दि. २ (वार्ताहर) : डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ, डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी डोंबिवली (पूर्व), येथील डीएनसी शाळेच्या मैदानावर "रास रंग शारदीय नवरात्र उत्सव" भव्यदिव्य पद्धतीने आयोजित केला जात आहे. या उत्सवामध्ये दरवर्षी विविध मान्यवर नेतेमंडळी, दिग्गज कलाकार, दांडिया प्रेमी व हजारो दुर्गाभक्त उपस्थित राहून उत्सवाची शोभा

यावर्षीचा रास रंग नवरात्र उत्सवाच्या स्टेज व मंडपाच्या कामाचा भूमिपूजन समारंभ डीएनसी शाळेच्या मैदानावर संपन्न झाला. या भूमिपूजन समारंभाचे पूजन शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे, महिला जिल्हा संघटक सौ. लताताई पाटील, युवा सेना जिल्हा अध्यक्ष जितेन पाटील, श्री नवदुर्गा युवा मंडळाचे अध्यक सोमिल खिमसरीया व सेक्रेटरी हिमांशू शहा यांच्या शुभहस्ते, श्री गणेशाला श्रीफळ वाढवून,

जाहीर सूचना

सूचना घ्यावी की, अनुक्रमांक मुंबई-२०-९०६९-

२०२५ अंतर्गत नोंदणीकृत २२/०५/२०२५ रोजीच्य

नोंदणीकत विक्रीकरिताच्या करारान्वये. माझ्य

अशिल शभांगी सदानंद संखे यांनी त्यांचा मुलगा

निनाद सदानंद संखे यांच्यासह संयुक्तपणे एक्स

गाव, बोरिवली तालुका एमएसडीतील सर्व्हे क्रमांव

५२ (भाग), सीटीएस क्रमांक ३५३ या प्लॉटवर स्थित

प्रणव अपार्टमेंट, प्लॉट क्रमांक १०, टेन स्टार कॉटेज

सीएचएसएल, एक्सर रोड, बोरिवली (पश्चिम)

मुंबई-४०००९२ या इमारतीत फ्लंट क्रमांक ७०२, प

वा मजला (यानंतर सदर फ्लॅट असा उल्लेख) हा

श्रीमती वीणा सुहास जांबळे (नी वीणा चंद्रकांत

देवरकर आणि श्री. सिद्धेश सुहास जांबळे

यांच्याकड्डन खरेदी केला आहे. सोसायटीच्या

भांडवलातील शेअर्स आणि हितसंबंध स्पष्ट आणि

पणनयोग्य आहेत. मूळतः सदर फ्लॅट सर्व भारांपासून

मुक्त आहे. श्री. सुहास एस. जांबळे यांनी श्रीमती वीण

सुहास जांबळे आणि श्री. सिद्धेश सुहास जांबळे यांनी

संयुक्तपणे मे. नगर बिल्डर्सकडून १५/१२/२००९

रोजी झालेल्या विक्रीकरिताच्या कराराद्वारे खरेदी केले

होते आणि सदर सुहास एस. जांबळे यांचे

२७/०९/२०२२ रोजी निधन झाले आणि ते त्यांच्या

पश्चात पत्नी वीणा सुहास जांबळे, मुलगा सिद्धेश

सुहास जांबळे आणि मुलगी भक्ती आशिष इस्कार

जर कोणत्याही व्यक्ती/दावेदारांना विक्री,

देवाणघेवाण गहाण, प्रभार, भेटवस्तू, विश्वस्त

देखभाल, वारसा, ताबा, भाडेपटटा, धारणाधिकार

कुळवाहीवाट, परवाना, सुविधाधिकार किंवा इतर

कोणत्याही स्वरूपाच्या आक्षेप किंवा दावा असेल त

ते या सूचनेचे प्रकाशन झाल्यापासून ०७ (सात)

दिवसांच्या आत भांडारकर भवन, कोर्ट लेन

बोरिवली (पश्चिम), मुंबई-९२ येथे निम्नस्वाक्षरीकार वकील. श्री. एन.आर. पांडे

यांच्याशी संपर्क साधू शकतात, अन्यथा अशा

व्यक्ती/दाव्यांचा आक्षेप/दावा माफ करण्यात आला

आहे आणि/किंवा सोडून देण्यात आला आहे असे

वकील श्री. एन. आर. पांडे

TYGER

तारीख: ०३/९/२०२५

यांना सोडून गेले.

मानले जाईल

तंत्रनिकेतनातील

अध्यापकांनाही

मिळणार

औद्योगिक प्रशिक्षण

मुंबई, दि. २

राज्यातील तंत्रनिकेतन व

(प्रतिनिधी):

अभियांत्रिकी

महाविद्यालयांतील

अध्यापन अधिक

उद्योगाभिमुख व्हावे

तंत्रशिक्षण मंडळाने

वर्षासाठी विशेष

औद्योगिक प्रशिक्षण

कार्यक्रम जाहीर केला

आहे. या उपक्रमामुळे

अध्यापकांना थेट

असून, त्यामुळे

विद्यार्थ्यांना अधिक

कारखान्यात प्रत्यक्ष

कामकाजाचा अनुभव

घेण्याची संधी मिळणार

दर्जेदार शिक्षण मिळणार

मुंबई विभागात

येथील ऊर्जानिर्मिती केंद्र

एल. ॲण्ड टी. प्रशिक्षण

केंद्र, तसेच कोकण रेल्वे

महामंडळाच्या सहकार्याने

'नव्या पिढीतील

बांधकाम तंत्र' आणि

विषयांवर कार्यशाळा

घेण्यात येणार आहेत.

पुणे विभागातील बॉश

स्विचगिअर प्रशिक्षण

माध्यमातून वाहन

केंद्र, ॲस्पायर संस्थांच्या

प्रणाली, स्विचगिअर व

अनुप्रयोग तसेच कृत्रिम

बुद्धिमत्तेचा शैक्षणिक

अध्यापकांना मार्गदर्शन

होईल. नागपूर विभागात

महिंद्राचे प्रशिक्षण केंद्र

या विषयावर विशेष

छत्रपती संभाजीनगर

विभागात सेंट्रल

इन्स्टिट्यूट ऑफ

कार्यशाळा घेणार आहे.

पेट्रोकेमिकल्स, नाशिक

मराठवाडा वाहन समूह

यांच्यामार्फत ॲडिटीव्ह

उत्पादन तंत्र, यंत्रमानव

तंत्रज्ञान आणि कृत्रिम

बुद्धिमत्ता आधारित

नवनिर्मिती याबाबत

प्रशिक्षण दिले जाणार

ठिकाण : मुंबई

तसेच सुमागो संस्था

अभियांत्रिकी समूह,

ट्रॅक्टर दुरुस्ती व देखभाल

उपयोग या क्षेत्रात

प्रशिक्षण केंद्र.

'रेल्वे अभियांत्रिकी' या

फेस्टो इंडिया, डहाण्

यासाठी महाराष्ट्र राज्य

२०२५-२६ या शैक्षणिक



या शुभप्रसंगी उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, उपजिल्हाप्रमुख रवी पाटील, अभिजीत दरेकर, विश्वनाथ दुबे, महिला आघाडी जिल्हा संपर्क संघटक कविताताई गावंड चौधरी, उपतालुका प्रमुख उमेश पाटील, उपतालुकाप्रमुख रवी म्हात्रे, उपकार्यालय प्रमुख सतीश कुलकर्णी, माजी नगरसेवक राजन मराठे, माजी नगरसेवक कैलास शिंदे, महिला आघाडी डोंबिवली पश्चिम संघटक केतकीताई पोवार, महिला आघाडीच्या स्वातीताई पोलाडिया, ललिता मेहेर, राजवंती धामण, मीनाताई पवार, लीलावती जयस्वाल,

ग्रामीण विधानसभेचे नवनियुक्त अध्यक्ष सुरज राजन मराठे, उपशहर प्रमुख गजानन व्यापारी, कल्याण ग्रामीणचे विधानसभा संघटक व सचिव बंडुशेठ पाटील, धर्मराज शिंदे, बालन मोरे, शाखाप्रमुख मिलींद केळुस्कर, शाखाप्रमुख रोहन मोरे, शाखाप्रमुख धनाजी चौधरी, शाखाप्रमुख धनंजय म्हात्रे, उद्योजक महेंद्र गांधी, सतिश मोडक, प्रकाश शांताराम माने तसेच शिवसेना आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ, डोंबिवली यांचे मान्यवर महिला-पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोदावरी बायोफायनरीज लिमिटेड

सीआयएन : L67120MH1956PLC009707 **नोंदणीकृत कार्यालय :** सोमय्या भवन, ४५/४७, एम जी रोड, फोर्ट, मुंबई **-** ४०० ००१ वेबसाइट : www.godavaribiorefineries.com ईमेल : investors@somaiya.com दूरध्वनी : ०२२-६१७०२१०

७० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना (एजीएम)

याद्वारे **सूचना** देण्यात येते की **गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड** (कंपनी) च्या भागधारकांची सत्तरवी (७०) वार्षिक सर्वसाधारण सभा **मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता (भा**प्रवे) द्रि-मार्गी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) सविधा/इतर ऑडिओ व्हिज्यअल माध्यमे (ओएव्हीएम द्वारे आयोजित केली जाईल व ७ ऑगस्ट २०२५ रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायांचे व्यवहार केले जातील.

८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२०, २८ सप्टेंबर २०२०, ३१ डिसेंबर २०२०, १३ जानेवारी २०२१, १४ डिसेंबर २०२१, ५ मे २०२२, २८ डिसेंबर २०२२, २५ सप्टेंबर २०२३ आणि १९ सप्टेंबर २०२४ (एकत्रितपणे **एमसीए परिपत्रक** म्हणून ओळखली जाणारी) रोजी कंपनी व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या सामान्य परिपत्रकांचे पालन करून, कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एका सामान्य ठिकाणी आयोजित

एमसीए परिपत्रकांनुसार, कंपनी ७० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या वार्षिक अहवालाची वेबलिंक इलेक्ट्रॉनिक पद्धतीने फक्त अशा सदस्यांना पाठवेल ज्यांचे ई–मेल पत्ते कंपनी किंवा रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट, एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वी लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) किंवा डिपॉझिटरीजकडे नोंदणीकृत आहेत. एमसीए परिपत्रकांनुसार एजीएमच्या सूचनेच्या भौतिक प्रती पाठवण्याची आवश्यकता रद्द करण्यात आली आहे. एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२४–२५ कंपनीच्या वेबसाइटवर म्हणजेच www.godavaribiorefineries.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या वेबसाइटवर https://www.evoting.nsdl.com वर उपलब्ध करून दिली जाईल. सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राह् शकतात आणि सहभागी होऊ शकतात आणि त्यांची उपस्थिती कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत कोरम निश्चित करण्यासाठी मोजली जाईल. वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्याच्या सूचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये दिल्या जातील.

ज्या सदस्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत नाहीत, त्यांनी ईमेल आयडी नोंदणी करण्यासाठी खाली दिलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करा :

- १. जर शेअर्स भौतिक स्वरूपात असतील तर कृपया rnt.helpdesk@in.mpms.mufg com या ईमेल पत्त्यावर फोलिओ क्रमांक, शेअरहोल्डरचे नाव, शेअर सर्टिफिकेटची स्कॅन केलेर्ल प्रत (पढील आणि मागील), पॅन (पॅन कार्डची स्व-प्रमाणित स्कॅन केलेली प्रत), आधार (आधा कार्डची स्व-प्रमाणित स्कॅन केलेली प्रत) द्या.
- २. जर शेअर्स डिमॅट पद्धतीने ठेवले असतील तर कृपया संबंधित डिपॉझिटरी सहभागीला (१६ अंकी डीपीआयडी + सीएलआयडी किंवा १६ अंकी लाभार्थी आयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते विवरणपत्राची प्रत. पॅन (पॅन कार्डची स्व-प्रमाणित स्कॅन केलेली प्रत). आधार (आधार कार्डची स्व-प्रमाणित स्कॅन केलेली प्रत) किंवा rnt.helpdesk@in.mpms mufg.com या ईमेलवर पाठवा.

गोटावरी बायोरिफायनरीज लिमिटेडमार्ठ सही/-

समीर एस. सोमय्य

नारीख : २ सप्टेंबर २०२५

टायगर होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: शिखर, मिठाखली सर्कलजवळ, नवरंगपुरा, अहमदाबाद-३८०००९, गुजरात, भारत कॉपरिट कार्यालय: वन बीकेसी, सी-विंग, १००४/५, १० वा मजला, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१, महाराष्ट्र, भारत

सीआयएन : U65999GJ2017PTC098960 वेबसाइट : www.adanihousing.in

ज्याअर्थी, टायगर होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वी मेसर्स अदानी हाऊसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) चे अधिकृत अधिकारी म्हणून ६ जून २०२४ रोजी कंपनी रजिस्ट्रार ऑफिस, कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाने जारी केलेल्या निगमन प्रमाणपत्राद्वारे, येथे टीएचएफपीएल चा संदर्भ घ्या) वित्तीय मालमत्तेच्य सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन अंतर्गत आणि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन अंतर्गत आणि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ सिक्युरिटायझेशन ॲक्ट, २००२ च्या नियम ८(१) चे पालन करून आणि सिक्युरिटायझेशन इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ३ सह वाचलेल्या कुलम १३(१२) अंतर्गत

अबंद, २००२ च्या नियम २(१) च पालम कहन आण सिक्युराटायुग्नम इंट्रस्ट (एन्होसम्ट) रूप्त एन्ट्रम राज्य है सह वाचरात्व करना २३(११) अतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, रूप्येक खात्याविकद्ध नमूद केलेल्या राक्ष्म वापर करून, रूप्येक खात्याविकद्ध नमूद केलेल्या राक्षमेची परत्पेक करण्याचे आवाहन केले आहे. सदर सूचना/नोटीस मिळाल्याची तारीख पाहावी. कर्जदाराने रक्कम परत करण्यात अयशस्वी ठरल्याने, कर्जदाराला आणि सर्वसाधारण जनतेला सूचना देण्यात येते की खाली स्वाक्षरी करणाऱ्याने सदर नियमांच्या ८ सहवाचन सदर कायद्याच्या कलम १३(४) अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्यावर नमूद केलेल्या तारखांना येथे वर्णन केलेल्या मालमतेचा ताबा विशेषतः कर्जदाराला आणि सर्वसाधारण जनतेला येथे इशारा देण्यात येतो की त्यांनी मालमत्तेशी व्यवहार करू नयेत आणि मालमत्तेशी संबंधित कोणताही व्यवहार

टायगर होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड (अदानी हार्ऊसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड) कडून कर्ज करारानुसार रक्कम आणि व्याजासाठी आकारला जाईल. कर्जदारांचे लक्ष कायद्याच्या कलम १३ च्या उपकलम (८) आणि (९) च्या तरतुर्दीकडे आकर्षित केले आहे, उपलब्ध बेळेनुसार, सुरक्षित मालमत्ता परत करण्यासाठी करावे.

	जनु. क्र.	जुने कर्ज खाते क्रमांक	नाव	मागणी सूचना दिनांक व रक्कम	प्रतिकात्मक/ प्रत्यक्ष ताबा				
l	,	4 a 9 a 11 - 11 - 1 a 2 9 9 la 2 la 2 2 2	संजय हसमुख परमार/	१०-एप्रिल-२५ रोजी रु. १६९४१९३/-	२९–ऑगस्ट–२५ रोजी				
1 3	८०१०एचएल००११७२७४४	नीता एस परमार	दिनांक १०–एप्रिल–२५	प्रत्यक्ष ताबा					
ाहाण मालमत्तेचा पत्ता : फ्लॉट क्रमांक ०२ चा सर्व तुकडा आणि पार्सल, ३५४.७८ चौरस फूट कार्पेट क्षेत्रफळ, तळमजल्यावर, इमारत क्रमांक ३, प्रकार सी मध्ये,									
विर-४ म्हणून ओळखले जाते, जे गट क्रमांक १८४/एँ क्षेत्रफळ असलेल्या ११५४० चौरस मीटर जागेवर बांधले गेले आहे. गाव उमरोली, तालुका व जिल्हा पालघर									
ı	700 11	बच्चेच्चे आस्त्रे							

टायगर होम फायनान्स प्रा. लि. करिता ठिकाण : महाराष्ट

आपल्या प्राथमिकतेनुसार इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल



एचपी अधेसिव्हस लिमिटेड सीआयएन : L24304MH2019PLC325019

नोंदणीकृत कार्यालय : ११ युनिक हाऊस, चकाला क्रॉस रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००९९.

कॉर्पोरेट कार्यालय : ५०१, ५ वा मजला, सी विंग, बिझनेस स्क्वेअर, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००९३.

दूरध्वनी क्रमांकः + ९१-२२-६८१९ ६३०० ईमेल : investors@hpadhesives.com वेबसाइट : www.hpadhesives.com

६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संदर्भात सदस्यांना सचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, एचपी अधेसिव्ह्स लिमिटेड (कंपनी) ची सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ रोजी दूपारी ३:०० वाजता (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी) / इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमे (ओएव्हीएम) द्वारे आयोजित केली जाईल, जी लागू कायदे आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) आणि भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (सेबी) यांनी जारी केलेल्या परिपत्रकांचे पालन करेल, जेणेकरून एजीएम बोलावण्याच्या सूचनेत नमुद्र केल्याप्रमाणे सामान्य आणि विशेष व्यवसाय करता येईल आणि सदस्यांना प्रसारित केला जाईल.

लागू असलेल्या एमसीए परिपत्रकांनुसार आणि लागू असलेल्या सेबी परिपत्रकांनुसार, वार्षिक वर्ष २०२४-२५ (आर्थिक वर्ष २४-२५) चा वार्षिक अहवाल आणि वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना (वार्षिक अहवाल) इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अशा सदस्यांना पाठवली जाईल ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/रजिस्टार आणि टान्सफर एजंटस (आरटीए) / डिपॉझिटरी सहभागी (डीपी) कडे नोंदणीकृत आहेत. याव्यतिरिक्त, वार्षिक अहवालात प्रवेश करण्यासाठी वेब-लिंक आणि/किंवा कोड प्रदान करणारे पत्र अशा सदस्यांना पाठवले जाईल ज्यांनी त्यांचे ईमेल आयडी

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल खालील वेबसाइटवर देखील उपलब्ध करून दिला जाईल :

(ए) कंपनी - www.hpadhesives.com (बी) बीएसई लिमिटेड - www.bseindia.com, (सी) नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड - www. nseindia.com, आणि (डी) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल) www.evotingindia.com

सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएमला उपस्थित राह शकतात आणि सहभागी होऊ शकतात आणि कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत कोरम मोजण्यासाठी त्यांची उपस्थिती मोजली जाईल. एजीएमपूर्वी किंवा एजीएम दरम्यान एजीएमच्या सुचनेमध्ये नमुद केलेल्या ठरावांवर त्यांचे मतदान करण्यासाठी सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा प्रदान केली जाते. ई-व्होटिंग आणि व्हर्च्युअल एजीएममध्ये सामील होण्यासाठी तपशीलवार प्रक्रिया सचनेचा भाग असेल.

ज्या सदस्यांचे ईमेल आयडी कंपनी किंवा डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत नाहीत ते वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी केवळ रजिस्टार आणि शेअर ट्रान्सफर एजंटच्या वेबसाइटद्वारे सेवा विनंती करू शकतात, ज्याची लिंक https://www.bigshareonline.com आहे किंवा गुरुवार, ४ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता (भाप्रवे) किंवा त्यापूर्वी कंपनीला cs@hpadhesives.com वर मेल पाठवू शकतात. कृपया लक्षात ठेवा की वर नमूद केलेल्या लिंकद्वारे नोंदणीकृत ईमेल आयडी वार्षिक अहवाल पाठविण्याच्या मर्यादित उद्देशाने आहे.

सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे नाव, पोस्टल पत्ता, ईमेल पत्ता, टेलिफोन/मोबाईल नंबर, पॅन, आदेश, नामांकनांची निवड, पॉवर ऑफ ॲटर्नी इत्यादींशी संबंधित काही बदल, जर असतील तर ते डीपीला कळवावेत. मतदानाची पद्धत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत दिली जाईल. जर भागधारकांना काही शंका असतील तर ते

कंपनीला cs@hpadhesives.com वर लिह शकतात.

वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषित केल्यास लाभांश देण्याची पद्धत:

१ एप्रिल २०२४ पासून, सेबीने असे आदेश दिले आहेत की ज्या शेअरधारकांचे शेअर्स भौतिक स्वरूपात आहेत आणि ज्यांचे फोलिओ कोणत्याही केवायसी तपशीलांसह अपडेट केलेले नाहीत उदा., केवायसी तपशील (१) पॅन (२) नामांकनाची निवड (३) संपर्क तपशील (४) मोबाईल क्रमांक (५) बँक खात्याचा तपशील आणि (६) स्वाक्षरी), ते फक्त इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लाभांश मिळविण्यास पात्र असतील. त्यानुसार, सर्व शेअरधारकांना त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागींना ही माहिती प्रदान करण्याची विनंती करण्यात येत आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषित केल्यास लाभांशावरील कर :

वित्त कायदा २०२० नुसार, १ एप्रिल २०२० पासून भागधारकांच्या हातात लाभांश उत्पन्न करपात्र असेल. त्यामुळे कंपनीला वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषित केल्यास, अंतिम लाभांश देयक देताना लागू असलेल्या दराने मूळ दराने कर वजा करणे आवश्यक असेल. शेअरहोल्डरच्या निवासी स्थितीनुसार आणि शेअरहोल्डर्सनी सादर केलेल्या आणि कंपनीने स्वीकारलेल्या कागदपत्रांवर अवलंबून टीडीएस दर

बदलु शकतो. विविध श्रेणींसाठी लागू असलेल्या दरांसाठी, शेअरहोल्डर्सना वित्त कायदा, २०२० आणि त्यातील सुधारणांचा संदर्भ घेण्याची विनंती

केली जाते. टीडीएस दर, सूट कागदपत्रे आणि संबंधित कागदपत्रे सादर करण्याची प्रक्रिया यांच्या तपशीलांसाठी भागधारक कंपनीच्या www.hpadhesives.com वेबसाइटला देखील भेट देऊ शकतात.

वरील घोषणांचे स्वरूप आणि फॉर्म १५जी/१५एच/१०एफ आरटीएच्या वेबसाइट www.bigshareonline.com वर उपलब्ध आहेत. कंपनीला योग्य टीडीएस / विथहोल्डिंग टॅक्स निश्चित करण्यास आणि वजा करण्यास सक्षम करण्यासाठी, वर नमूद केलेले कागदपत्रे (योग्यरित्या पूर्ण केलेले आणि स्वाक्षरी केलेले) रविवार, १९ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ११:५९ (भाप्रवे) पूर्वी किंवा त्यापूर्वी कंपनीच्या आरटीएला investor@bigshareonline.com वर सादर करणे आवश्यक आहे.

अपूर्ण आणि/िकंवा स्वाक्षरी नसलेले फॉर्म आणि घोषणा कंपनी विचारात घेणार नाही. रविवार, १९ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ११:५९ नंतर (भाप्रवे) कर निर्धारण/कपातीबाबत कोणताही संवाद/कागदपत्रे विचारात घेतली जाणार नाहीत.

लाभांशासंदर्भातील सर्व संपर्क/प्रश्न आमच्या आरटीए, बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या ईमेल पत्त्यावर

investor@bigshareonline.com किंवा कंपनीच्या ईमेल पत्त्यावर : investors@hpadhesives.com वर पाठवावेत. एचपी अधेसिव्ह्स लिमिटेड तारीख : ३ सप्टेंबर २०२५

आरआरपी सेमीकंडक्टर्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : ए ३९६/ ३९७, टीटीसी इंडस्टिअल एरिया, महापे, ठाणे, महाराष्ट्र, भारत ४०० ७१०

दूरध्वनी क्रमांक: + ९१ ९२२३४००४३४, इ मेल: gdtal२०००@gmail.com, संकेतस्थळ : www.gdtal.com

सर्वसाधारण सभेची सूचना आणि दूरस्थ इ मतदान तपशील

याद्वारे सूचित करण्यात येते की **आरआरपी सेमीकंडक्टर्स लिमिटेंड (कंपनी)ची ४५ वी वार्षिक सर्वसाधारण स**' (एजीएम) बुधवार, दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २. ०० वाजता (भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार) व्हीर्स

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांचे परिपत्रक क्रमांक सेबी /एचओ / सीएफडी सीएफडी पीओडी २ पी /सीआयआर /२०२४/ १३३ दिनांकीत ०३ ऑक्टोबर २०२४ (सेबी परिपत्रक) आणि लागू असलेली अन्य परिपत्रके ज सेबी आणि एमसीए यांनी जारी केली आहेत (एकत्रित उल्लेख एमसीए आणि "सेबी परिपत्रके" असा करण्यात येणार आ (आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांच्या सह) कंपन्यांना वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्सि ्व्हीसी) / अन्य मान्यताप्राप्त दकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातन घेण्यास तसेच सामायिक ठिकाण . प्रभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीचा शिवाय घेण्यास अनुमती देण्यात आली आहे. सदरील परिपत्रकाच्या अनुसार वार्षि सर्वसाधारण सभा व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून घेण्यात येत आहे.

वरील प्रमाणे नमुद करण्यात आलेली एमसीए परिपत्रके तसेच सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांच परिपत्रक क्रमांक सेबी परिपत्रक क्रमांक सेबी / एचओ / सीएफडी / सीएमडी२ / सीआयआर / पी /२०२१/११ दिनांक १। जानेवारी २०२१, सेबी परिपत्रक क्रमांक सेबी / एचओ /सीएफडी / सीएमडी २/ सीआयआर /पी /२०२२/ ६२ दिनांक १ मे २०२२, सेबी परिपत्रक क्रमांक सेबी / एचओ /सीएफडी /पीओडी २/ पी सीआयआर /२०२३/४ दिनांक ०५ जानेवा २०२३ आणि सेबी परिपत्रक क्रमांक सेबी / एचओ / सीएफडी / सीएफडी पीओडी -२/ पी /सीआयआर /२०२३/ १६ दिनांक ०७ ऑक्टोबर २०२३अनुक्रमाने (यापुढे ज्याचा एकत्रित उल्लेख परिपत्रके असा करण्यात येणार आहे) त्यांच अनुसार एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२४- २५ करिताचा वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सभासदांना निर्गमित करण्यात येत आहे. ज्या सभासदांचे इ मेल तपशील कंपनी किंवा रजिस्टार आणि शेअर टान्स्फर एजंटर आरटीए) यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. एजीएम सूचनेची प्रत तसेच वित्तीय वर्ष २०२४- २५ करिताचा वार्षिक अहवार . कंपनीचे संकेतस्थळ <u>www.gdtal.com</u> येथे तसेच स्टॉक एक्स्चेंज संकेतस्थळ म्हणजेचबीएसई लिमिटेड यांच संकेतस्थळ <u>www.bseindia.com</u> येथे तसेच सीडीएसएल यांचे संकेतस्थळ www.cdslindia.com येथे उपलब् करून देण्यात येत आहे. सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला केवळ व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित रा शकतात. आणि त्यांची उपस्थिती कायद्याच्या कलम १०३ च्या तरतदींच्या अनसार गणसंख्या निर्धारित करण्यासाठी गद्दी ारण्यात येणार आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याच्या प्रक्रियेच्या संदर्भातील सविस्तर सूचना वार्षि सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात येत आहेत.

एजीएम मध्ये संमत करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या प्रस्तावांवर दरस्थ इ मतदान पद्धतीने (दरस्थ इ मतदान) मतदा . हरण्याची सुविधा कंपनीकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदा सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे. कंपनीच्या सभासदांना दूरस्थ इ मतदान पद्धती तसेच वार्षिक सर्वसाधार ु प्रभेच्या दरम्यान इ मतदान पद्धतीने मतदान करण्याच्या पर्याय उपलब्ध असणार आहे जी सुविधा बिग शेअर (आय व्होट यांनी उपलब्ध करून दिली आहे. ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत तसेच प्रत्यक्ष स्वरूपात आहे अशा सभासदांसाठी दूरस्थ इ मतदान प्रक्रियेच्या माध्यमातृन मतदान करण्याचा तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचने देण्यात येत आहे. ४५ वा वार्षिक अहवाल तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर अपलो करण्यात आली आहे आणि अशा समभागधारकांना पाठविण्यात आली आहे ज्या सभासदांचे इ मेल तपशील डीपी यांच्याक नोंदणीकृत आहेत आणि सर्व हितसंबंधी ही सूचना आणि वार्षिक अहवाल www.gdtal.com येथे क्लिक करून प्राप्

कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ च्या तरतुर्दीच्या अनुसार तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडिमिनिस्ट्रेशन्स् नियम २०१४ चा नियम १० (१) आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) अधिनियम २०१ चा नियम ४२ च्या अनसार लाभार्थी मालकांची नोंदवही तसेच कंपनीच्या सभासद नोंद पस्तिका गरुवार दिनांक १८ सप्टेंब २०२५ ते बुधवार दिनांक २४ सप्टेंबर २०२५ (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत बंद राहतील. तसेच ४५ व्या वार्षि सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमृद करण्यात आलेल्या प्रस्तावांवर मतदान करण्यासाठी तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राहण्यासाठी सभासदांची पात्रता निर्धारित करण्यासाठी कंपनीने कट ऑफ तारीख म्हणून १७ सप्टेंबर २०२५ ह

प्रमाण वेळेच्या अनुसार) संपुष्टात येणार आहे आणि त्यानंतर दूरस्थ इ मतदान प्रारूप बिग शेअर यांच्याकडून मतदानासार्ट

सदरील सूचना एमसीए आणि सेबी परिपत्रके यांच्या अनुसार कंपनीच्या सभासदांच्या हितासाठी आणि माहितीसाठी ज करण्यात येत आहे.

> (यापूर्वीचीओळख जी डी ट्रेडिंग अँड एजन्सीजलिमिटेड स्वाक्षरी /

स्थळ : मंबर्ड डीआयएन : ००२०६६७१ दिनांक : ०१/०९/२०२५

मरेथॉन नेक्स्टजेन रिॲल्टी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : मॅरेथॉन फ्युचरेक्स, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पश्चिम), मुंबई **–** ४०००१३ दूरध्वनी : ०२२ ६७२४ ८४८४ सीआयएन : L65990MH1978PLC020080

ई-मेल : cs@marathonrealty.com वेबसाइट : www.marathon.in/nextgen

सदस्यांना सूचना

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) सुविधेद्वारे/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) होणाऱ्या ४८ व्य

वार्षिक सर्वसाधारण सभेची (एजीएम) माहिती

कंपनीची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २४ सप्टेंबर २०२५ रोजी दपारी १२:०० वाजत (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) सुविधा/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) आयोजित ज्रण्यात येणार आहे, जेणेकरून एजीएम सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायाचे व्यवहार करता येतील. ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कंपनी कायदा, २०१३ (कायदा) आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांच्या लाग तरतदींनसा आयोजित केली जाईल. जी मामान्य परिपवक कमांक १४/२०२० दिनांक ८ एपिल २०२०. १५/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, २०/२०२० दिनांक ५ मे २०२०, १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ आणि या संदर्भात जार्र . केलेल्या त्यानंतरच्या परिपत्रकांसह वाचली जाईल, नवीनतम परिपत्रक १९ सप्टेंबर २०२४ रोजी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जारी केले आहे आणि भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (सेबी) ने वेळोवेळी जार्र केलेल्या संबंधित परिपत्रकांसह वाचले जाईल (यापुढे एकत्रितपणे परिपत्रक म्हणून संदर्भित), वार्षिक सर्वसाधारण सभ (एजीएम) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे आयोजित करण्याबाबत स्पष्टीकरण (एजीएम) च्या संदर्भात, (व्हीसी) ने सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय, व्हीसी/ओएव्हीएम द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्याची परवानगी दिली. परिपत्रकांनुसार, वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी/ओएव्हीएग

वार्षिक सर्वसाधारण सभेचे स्थान नोंदणीकत कार्यालय असेल. ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना आणि आर्थिक वर्ष २०२४–२५ चा वार्षिक अहुवाल, इतर गोष्टींसह, ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी संचालक मंडळाचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल आणि लेखापरीक्षित आर्थिक विवरणे असलेली सचन मंगळवार - २ सप्टेंबर २०२५ रोजी इलेक्टॉनिक प्रदर्शने कंपनीच्या त्या सर्व सहस्र्यांना पाठवण्यात आली आहे ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/रजिस्टार आणि शेअर टान्सफर एजंट (आरटीए)/डिपॉझिटरी सहभागी(व्यक्तींकडे) नोंदणीकर आहेत. शिवाय, सेबी लिस्टिंग रेग्युलेशनच्या नियम ३६(१)(बी) चे पालन करून, कंपनीने कंपनीच्या वेबसाइटची वेब-लिंक असलेले पत्र पाठवले आहे जिथे सूचना आणि वार्षिक अहवाल अशा भागधारकांना उपलब्ध आहे ज्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत नाहीत.

सदस्यांनी नोंद घ्यावी की वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या https:/ marathon.in/nextgen/ या वेबसाइटवर, स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाइट, म्हणजेच एनएसई लिमिटेड आणि बीएसई लिमिटेडची ञेबसाइट अनकमे www.bseindia.com आणि www.nseindia.com वर आणि एनएसडीएल (रिमोट ई-व्होटिंग संविधा प्रदान करणारी एजन्सी) च्या वेबसाइटवर म्हणजेच www.evoting nsdl.com वर उपलब्ध असतील. २०२४-२५ च्या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालासह सूचनेची भौतिक प्रत फक्त cs@marathonrealty.com वर विनंती करणाऱ्या सदस्यांना पाठवली जाईल. सदस्य फक्त व्हीसी/ ओएव्हीएम सुविधेद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतात आणि सहभागी होऊ शकतात. अश सहभागाबाबत सविस्तर सूचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेच्या नोट्समध्ये दिल्या आहेत.

अंतिम लाभांश आणि बक क्लोजर शेअरहोल्डर्सनी हे लक्षात ठेवावे की संचालक मंडळाने त्यांच्या बैठकीत ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक

वर्षासाठी ५ रुपये दर्शनी मूल्याच्या प्रत्येक पूर्ण भरलेल्या इक्किटी शेअरसाठी १.०० रुपये म्हणजेच भरलेल्या मूल्याच्य २०% अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे, जो आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांच्या मंजुरीच्य अधीन आहे.

२०२४-२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी अंतिम लाभांशासाठी भागधारकांचा हक निश्चित करण्यासाठी कंपनीचे सदस्य नोंटणी आणि श्रेअर हस्तांतरण पस्तके २० सप्टेंबर २०२५ ते २४ सप्टेंबर २०२५ (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील. लाभांश घोषित झाल्यास, १९ सप्टेंबर २०२५ रोजी कंपनीच्या सदस्य नोंदणीमध्ये ज्यांचे नाव आहे अशा भागधारकांना दिला जाईल आणि डिमटेरियलाइज्ड स्वरूपात असलेल्या शेअर्सच्या बाबतीत, ज्यांची नावे डिपॉझिटरीजने सादर केली आहेत अशा भागधारकांना तो दिला जाईल, ज्यांची नावे आजच्या तारखेला लाभार्थी मालक म्हणून दिली जातील.

वार्षिक सर्वसाधारण सभेत रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगसाठी सचना : कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीनुसार, त्याद्वारे बनवलेल्या नियमांसह आणि सेबी (एलओडीआर)

नियमावली, २०१५ च्या नियम ४४ नुसार, सदस्यांना एनएसडीएलने प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणार्ल (रिमोट ई-व्होटिंग) वापरून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मतदान करण्याची सुविधा प्रदान केली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगसाठी तपशीलवार सूचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेच्या नोट्समध्ये दिल्या आहेत. सदस्यांना खालील गोष्टी लक्षात

पण्याचा विनता आह :						
सदस्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी कट-ऑफ तारीखवार्षिक सर्वसाधारण सभेत मतदानाबरोबरच रिमोट ई-व्होटिंग सुविधेचा लाभ घेणे	शुक्रवार, १९ सप्टेंबर,२०२५					
रिमोट ई-व्होटिंग सुरू होण्याचा दिवस, तारीख आणि वेळ	रविवार, २१ सप्टेंबर,२०२५	ı				
	सकाळी ९:०० वाजता	ı				
रिमोट ई-व्होटिंगच्या समाप्तीचा दिवस, तारीख आणि वेळ	मंगळवार, २३ सप्टेंबर,२०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजता					

त्यानंतर मतदानासाठी एनएसडीएल रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल बंद करेल आणि सदस्यांना दिलेल्या तारखेनंतर आणि वेळेनंतर इलेक्टॉनिक पद्धतीने मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. १९ सप्टेंबर २०२५ (कट-ऑफ डेट) रोजी भौतिक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात शेअर्स असलेले सदस्य रिमो

ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मतदान करू शकतात. एजीएम दरम्यान ई-व्होटिंग देखील उपलब्ध करून दिले जाईल आणि एजीएममध्ये उपस्थित राहणारे सदस्य ज्यांनी रिमोट ई–व्होटिंगदारे मतदान केलेले नाही ते एजीएममध्ये मतदान करण्या पात्र असतील. एजीएमपुर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य एजीएममध्ये उपस्थित राह शकतात परंत त्यांन पन्हा मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही. ु एकदा सदस्याने ठरावावर मतदान केल्यानंतर, सदस्याला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी राहणार नाही.सूचन

पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स खरेदी करणारी आणि कंपनीची सदस्य बनणारी आणि कट-ऑफ तारखेला म्हणजेच शक्रवार, १९ सप्टेंबर २०२५ रोजी शेअर्स धारण करणारी कोणतीही व्यक्ती एजीएमच्या नोटस ट द नोटसमध्ये दिलेल्य प्रक्रियेचे पालन करून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळव् शकते. कट-ऑफ तारखेला शेअरहोल्डर नसलेली कोणतीही व्यक्ती ही सचना केवळ माहितीच्या उद्देशाने समजावी. जर तुम्हाला ई-मतदानाबाबत काही प्रश्न किंवा समस्या असतील तर तुम्ही www.e-voting.nsdl.com व

उपलब्ध असलेले वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज) आणि ई–मतदान मॅन्युअल पाहू शंकता किंवा ०२२ ४८८६ ७००० आणि ०२२-२४९९ ७००० या टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकता किंवा evoting@nsdl co.in वर सुकेथ शेट्टी यांना विनंती पाठवू शकता. मॅरेथॉन नेक्स्टजेन रिॲल्टी लिमिटेडसार्ठ

योगेश पाटोठं

हाय-क्लास ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड

सीआयएन: एल५१९००एमएच१९९२पीएलसी०६६२६२

नोंद. कार्यालय: ०२, शांती कुटीर बिल्डिंग, शिवाजी रोड, ऑफ एम जी रोड कांदिवली पश्चिम, मुंबई -४००६७, फोन: ८१००१२१३९४, **ई-मेल:** info@hiklass.com

सूचना

याद्वारे **सचना** देण्यात येत आहे की हाय-क्लास टेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडच्या सदस्यांची ३२ वी वार्षिक ाद्वार सूचना दण्यात थत आह का हाथ-नदातास ट्रांडा अंड २००१.८८मा तानाटडच्या सदस्याचा २२ या वात्राप्त विसंघाराण सभा (एजीएम) शानिवार, २७ सप्टेंबर २०२५ रोजी ट्रांपी १२ ३० वाजाता (आवएसटी) व्हिडिओ कॉन्फरन्स ''व्हीसी'') / इतर ऑडिओ व्हिज्युअला माध्यमे (''ओएव्हीएम') द्वारे आयोजित केली जाईल. यामध्ये कंपनी कावत् । २०१३ ('कायदा') आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर क्वायदार्थ रेखुलेशन, २०१५ (''लिस्टिंग रेखुलेशन्स'') आणि कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालय (एमसीए) आणि सिक्युरिटीज अँड ्रपुराची वार्ड ऑफ इंडिया ('सेबी'') यांनी जारी केलेल्या विविध परिपक्तांसह वाचले जाणारे तरातुंची पालन केले जाईल. नवीनतम परिपत्रक क्रमांक ०९/२०२४ १९ सप्टेंबर २०२४ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी/पी/सीआयआर/२०२४/१३३ दिताक ०३ ऑक्टोबर २०२४ ('पिएकक')) आहे. १ सर्वेट्स २०२५ (जीलका सूचनेमध्ये नमृद् केल्याप्रमाणे सामान्य आणि विशेष कामकाज, ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन, जे सदस्यांना ईमेलद्वारे स्वतंत्रपणे पाठवले जाईल.

र प्रतिकार सर्विक एससीए आणि सेवी परिपत्रकांनुसार, ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेची आणि २०२४–२५ च्या वार्षिक अहवालाची इलेक्ट्रॉनिक प्रत फक्त इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सर्व सदस्यांना पाठवली जाईल ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी सहभागी/रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंटकडे नोंदणीकृत आहेत. ज्या भागधारकांचे इंमेल पत्ते वर नमूद केल्याप्रमाणे नोंदणीकृत नाहीत त्यांना एक पत्र पाठवले जाईल, ज्यामध्ये कंपनीच्या वेबसाइटची वेब-लिंक असेल, जिथे वार्षिक अहवाल पाहता येईल. ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि २०२४-२०२५ च्या आर्थिक या वार्षिक अहवालाची सूचना www.hiklass.co.in आणि कंपनीचे इकिटी शेअर्स सूचीबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजच्या बेबसाइटवर म्हणजेच ''www.hseindia.com'' वर देखील उपलब्ध करून दिली जाईल ज्या सदस्यांनी यासाठी विनंती केली आहे त्यांना वार्षिक अहवालाची हार्ड कॉपी पाठवली जाईल

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतदींनुसार, जे कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्य नियम २० सह वाचले जाते, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) सुधारणा नियम, २०१५ आणि लिस्टिंग रेखुलेशनच्या नियम ४४ द्वारे सुधारित केले आहे, सदस्यांना मतदानाचा अधिकार वापरण्यासाठी रिमोट ई–व्होटिंग सुविधा उपलब्ध करून रण्यात आली आहे. रिमोट ई–व्होटिंग सुविधा प्रदान करण्यासाठी कंपनीने सीडीएसएलच्या सेवा नियुक्त केल्या आहेत रेमोट ई-व्होटिंगची तपशीलवार माहिती खालीलप्रमाणे आहे:

- २. रिमोट ई-व्होटिंग सरू होण्याची तारीख आणि वेळ: २४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता . रिमोट ई-व्होटिंगची समाप्ती तारीख आणि नेळ: २६ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.
- ३. २६ सप्टेंबर २०२५ (सायंकाळी ५.०० वाजता) नंतर रिमोट ई-व्होटिंगला परवानगी दिली जाणार नाही
- . रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा अधिकार वापरल्यानंतरही सदस्य सर्वसाधारण सभेत सहभागी होऊ शकतो परंत
- त्याला सभेत पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही ; आणि . ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा ठेवीदारांनी राखलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये कट-ऑफ
- तारखेला नोंदवले आहे, त्यांना रिमोट ई-व्होटिंगची सुविधा तसेच सर्वसाधारण सभेत मतदान करण्याचा अधिकार . वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीच्या वेबसाइट www.hiklass.co.in वर आणि सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस
- (इंडिया) द्वारे प्रदान केलेल्या ई-व्होटिंग प्लॅटफॉर्मच्या वेबसाइट www.evotingindia.com वर प्रदर्शित करण्यात
- . कंपनीच्या सदस्यांना ई-व्होटिंग प्रक्रियेची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने छाननी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने कंपनी सचिव श्रीमती प्राची तोडी यांची छाननीकार म्हणून नियुक्ती केली आहे.
- र. ई-व्होटिंगबाबत काही प्रश्न किंवा समस्या असल्यास, info@hiklass.co.in वर ईमेल लिहा. श्री संजय कुमार जैन यांच्याशी ८१००१२१३९४ / श्रीमती नेहा केडिया यांच्याशी ९८७४३८५५५८ वर संपर्क साधा. (अनुपालन अधिकारी) . हेपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या नियम १० अंतर्गत

सुचना देण्यात येत आहे की कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने कुष्टना देन्यात परा आह का करनाथ वर्त्यन्य नादेगा आग दे अरु हस्याताला बुस्तक आपका कर्यसायाल्य समय्या उद्धान १ ११ सप्टेंबर २०२५ ते २७ सप्टेंबर २०२५ (दोन्हीं दिवस समाचिष्ट) यूर्पत बंद रहतिल. वरील माहिती कंपनीच्या सर्व सदस्यांच्या माहितीसाठी आणि फायद्यासाठी जारी केली जात आहे आणि ती लाग् असलेल्या एमसीए परिपत्रकाचे आणि सेबी परिपत्रकाचे पालन करते.

> हाय-क्लास टेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडसार्ठ (कंपनी सचिव)

ठिकाण: मुंबई तारीख: ०१ सप्टेंबर २०२५

सदस्यता क्रमांक ए३६७३ DURLAXँ ड्यूरलॅक्स टॉप सरफेस लिमिटेड

सीआयएन : एल ७४९९९ एम एच २०१० पीएलसी२०२७१२ युनिट क्रमांक १६०१, १६ वा मजला, सिनर्जी बिझनेस पार्क प्रिमायसेस को ऑप सोसायटी लिमिटेड, वीरवाणी इंडस्ट्रिअल इस्टेट, साखरवाडी, विश्वेश्वर नगर रोड समोर, गोरेगाव पूर्व, मंबई. गोरेगाव पर्व. महाराष्ट्र. भारत ४०० ०६३

नंकेतस्थळ : www.durlax.com इ मेल : info@durlaxindia.com संपर्क क्रमांक : ०२२- ६१५६०००० विद्वहीओ कॉन्फरन्मच्या माध्यमातन होणाऱ्या १५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना तसेच इ मतदान, रेकॉर्ड तारीख आणि अन्य माहिती

याद्वारे सचित करण्यात येते की. ड्यरलॅक्स टॉप सरफेस लिमिटेड (कंपनी) यांच्या सभासदांची १५ वी वार्षिक सर्वसाधार सभा (एजीएम) गुरुवार दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार दुपारी १२. ३० वाजता परिपत्रव क्रमांक १०/ २०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ तसेच त्याआधीची परिपत्रके म्हणजेच परिपत्रक दिनांकीत ०८ एप्रिल २०२० ३ एप्रिल २०२०, ०५ मे २०२०, ०५ मे २०२२ (यापुढे ज्यांचा एकत्रित उल्लेख एमसीए परिपत्रके असा करण्यात येण आहे) जी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केली आहेत त्यांच्या अनुसार एजीएम व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/ अन मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) सुविधा जी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (एनएसडीएल) यांर्न उपलब्ध करून दिली आहे त्याच्या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या विषयांच्य

वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्याच्या सविस्तर सूचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत विस्ताराने देण्यात आल आहेत. वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेली एमसीए परिपत्रके तसेच सेबी परिपत्रक सेबी / एचओ / सीएफडी / सीएमर्ड २/ सीआयआर /पी /२०२१/ ११ दिनांक १५ जानेवारी २०२१ अबू परिपत्रक क्रमांक सेबी / एचओ / सीएफडी / सीएमर्ड [/] सीआयआर /पी /२०२०/ ७९ दिनांक १२ मे २०२० यांच्या अनुसार ; सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की ३१ मार्च २०२^८ रोजी संपलेल्या अर्थीक वर्षासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अशा सभासदांना निर्गमि ьरण्यात येत आहे ज्यांचे इ मेल तपशील कंपनीचे राजिस्ट्रार / डिपॉझिटरी पार्टीसिपंटस (डीपी) यांच्याकडे उपलब्ध आहेत ज्या सभासदांनी आपले इ मेल तपशील नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांनी आपले इ मेल तपशील आपल्या संबंधित डीपी किंव भारटीए बिग शेअर सर्व्हिसेस यांच्याकडे https://www.bigshareonline.com येथे नोंदणीकृत करून घ्यावेत

याद्वारे सचित करण्यात येते की कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडिमिनिस्ट्रेशन्स)नियम २०१४ चा नियम १० यांच्या अनुसार कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तात पुस्तिका शुक्रवार दिनांक १९ सप्टेंबर २०२५ ते गुरुवार दिनांक २५ सप्टेंबर २०२५ (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत . साधारण सभेच्या उद्देश्याने बंद राहतील

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमृद करण्यात आलेल्या सर्व त्या विषयांवर आपल्या सभासदांना एनएसडीएल यांन उपलब्ध करून दिलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान सुविधेच्या माध्यमातृत दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदान करण्याची संधी कंपनी आपल्या सभासदांना उपलब्ध करून देत आहे. ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग आहेत आणि ज्यांची नावे डिपॉडिस्टरीज यांनी तयार केलेली असाभासद नोंद पुस्तिकेत तसेच लाभार्थी मालकांच्या यादीत कट ऑफ तारीख म्हणजेच गुरुवार दिनांव १८ सप्टेंबर २०२५ रोजी उपलब्ध आहेत असे सभासद इ मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी पात्र असतील. दूरस्थ मतदान प्रक्रियेला सोमवार दिनांक २२ सप्टेंबर २०२५रोजी भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार सकाळी ०९. ०० वाजता प्रारं करण्यात येईल आणि ही प्रक्रिया बुधवार दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसा संध्याकाळी ५, ०० वाजता संपुष्टात येईल. त्यानंतर दूरस्थ इ मतदान प्रारूप खंडित करण्यात येणार आहे. अशी कोणतीहं व्यक्ती जी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गामित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे समभाग घेऊन कंपनीच सभासद झालेली असेल आणि कट ऑफ तारीख रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर अशं यक्ती evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवून इ मतदानासाठी आवश्यक असलेले युजर आयडी आणि पासवर्ड प्राप करू शकते. आणि जर ती व्यक्ती एनएसडीएल यांच्याकडे याआधीच इ मतदानासाठी नोंदणीकृत असेल तर ती व्यक्त

ध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड मतदानासाठी वापरू शकते. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी इ मतदान सविधा केवळ अशा सभासदांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे : समासद वार्षिक सर्वसाधारण समेला व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माज्यमातृन उपस्थित आहेत आणि ज्यांनी त्या आधी मतदा-केलेले नाही. वार्षिक सर्वसाधारण समेची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ www.durlax.com येंग् वार्षिक अहवाल विभागात उपलब्ध असेल तसेच भांडवली बाजाराची संकेतस्थळे www.nseindia.com येथे आणि एनएसडीएल यांचे संकेतस्थळ www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध करून देण्यात येत आहे. इ मतदानाच्या संदर्भात कोणत्याही शंका असल्यास सभासर www.evoting.nsdl.com या संकेतस्थळावर डाउनलोड विभागात उपलब् असलेले फ्रिक्वेंटली आस्वड क्वेश्चन्स तसेच समभागधारकांसाठी असलेले इ मतदान युजर मॅन्युअल यांचा संदर्भ घेउ शकतात. किंवा टोलफ्री क्रमांक १८०० १०२० ९९० आणि १८००२२४४३० येथे संपर्क साधू शकतात किंवा एनएसडीए

ड्यरलॅक्स टॉप सरफेस लिमिटेड यांच्या करित

कोमल बिल

स्थळ : मंबर्ड दिनांक : ०२ सप्टेंबर २०२५

यांना evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवू शकतात.

एन्सर कम्युनिकेशन्स लिमिटेड

(**सीआयएन :** एल६४२००एमएच२००८पीएलसी१८२७५२) **नोंदणीकृत कार्यालय:** ५वा मजला ५०१ - ५०६, अरिहंत औरा, तुर्भे, नवी मुंबई सानपाडा, ठाणे, महाराष्ट्र -४००७०३, दुरध्वनी क्रमांक- +९१-१२४-४२५८०७७

ईमेल आयडी: compliance@enser.co.in,वेबसाइट: www.enser.co.in १७वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि रिमोट ई-वोटिंग माहितीची सूचना

येथे सूचना देण्यात येते की, एन्सर कम्युनिकेशन्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची १७वी वार्षिक सर्वसाधारण

सभा (एजीएम) शनिवार, २७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ०३:३० वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी/ ओएव्हीएम) द्वारे आयोजित केली जाईल, ज्यामध्ये एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायांवर विचारविमर्श केले जातील.

कंपनी कायदा, २०१३ (कायदा) आणि त्याअंतर्गत तयार केलेल्या नियमांच्या लाग तरतदी आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) नियम, २०१५ (लिस्टींग रेग्यलेशन्स) सामान्य परिपत्रक क्र.१४/ २०२० (दिनांक ८ एप्रिल २०२०), १७/२०२० (दिनांक १३ एप्रिल २०२०), २०/२०२० (दिनांक ५ मे २०२०) आणि त्यानंतर परिपत्रक क्र.०२/२०२१ (दिनांक १३ जानेवारी २०२१), २/२०२२ (दिनांक ५ मे २०२२), ३/२०२२ (दिनांक ५ मे २०२२), १०/२०२२ (दिनांक १२.२८.२०२२) आणि सामान्य परिपत्रक क्र.०९/२०२३ (दिनांक २५ सप्टेंबर २०२३) यांच्या अनुपालनात सहकार मंत्रालयाने जारी केलेले (एमसीए परिपत्रके) आणि परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/०४ दिनांक ०५ जानेवारी २०२३ आणि परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/ १६७ (दिनांक ०७ ऑक्टोबर २०२३) आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर, २०२४/१३३ (दिनांक ०३ ऑक्टोबर २०२४) यांनी कंपन्यांना ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत तउ/जअतच् द्वारे त्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्याची परवानगी दिली आहे, त्यानुसार, कंपनीची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २७ सप्टेंबर २०२५ रोजी दु. ३:३० वा. (भाप्रवे) व्हीसी/ओएव्हीएम द्वारे आयोजित केली जात आहे आणि ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि वार्षिक अहवालाची सूचना, ज्या सदस्यांचे ई-मेल आयडी कंपनी/आरटीए/डिपॉझिटरी सहभागीकडे नोंदणीकृत आहेत अशा सर्व सदस्यांना पाठवण्यात आले आहेत. ही सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या www.enser.co.in या वेबसाइटवर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाच्या www.nseindia.com या वेबसाइटवर अनक्रमे उपलब्ध असतील, जिथे कंपनीचे शेअर्स सचीबद्ध आहेत, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत भागधारक रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळी ई-व्होटिंगद्वारे मतदान कसे करू शंकतात आणि व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी) / अन्य दकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत कसे सामील होऊ

२० सप्टेंबर २०२५ रोजीच्या कट-ऑफ तारखेला, वास्तविक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य, सीडीएसएलच्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे सामान्य आणि विशेष व्यवसायांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात. सर्व सदस्यांना सूचित केले जाते की: (१) एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे सामान्य आणि विशेष व्यवसाय इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाद्वारे विमर्शीत केले जातील. (२) रिमोट ई-व्होटिंग २४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९:०० वा. (भाप्रवे) सुरू होईल. (३) रिमोट ई-व्होटिंग २६ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वा. (भाप्रवे) संपेल. (४) इलेक्ट्रॉनिक पद्धतीने किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्याची अंतिम तारीख २० सप्टेंबर २०२५ आहे आणि अंतिम तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने घ्यावी. (५) कंपनीचे शेअर्स खरेदी करणारी आणि एजीएमची सूचना पाठवल्यानंतर आणि शेअर्स धारण करून आणि मतदान करण्यास पात्र असलेली व्यक्ती, एजीएमच्या सूचनेमध्ये दिलेल्या लॉगिन आयडी आणि पासवर्ड जनरेट करण्याची प्रक्रिया अनुसरण करू शकते. जर अशी व्यक्ती ई-व्होटिंगसाठी सीडीएसएलमध्ये आधीच नोंदणीकत असेल. तर मतदान करण्यासाठी विद्यमान यूजर आयडी आणि पासवर्ड वापरता येईल. (६) सदस्यांनी हे लक्षात ठेवावे की: अ) मतदानासाठी वरील तारीख आणि वेळेनंतर सीडीएसएलद्वारे रिमोट ई-व्होटिंग पध्दत बंद केले जाईल आणि एकदा सदस्याने ठरावावर मतदान केल्यानंतर, सदस्याला नंतर बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही; ब) वार्षिक सर्वसाधारण सभेपर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य देखील वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राह् शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही; क) इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची सुविधा वार्षिक -सर्वसाधारण सभेत उपलब्ध करून दिली जाईल आणि ड) ज्या व्यक्तीचे नाव केवळ कट-ऑफ तारखेला सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा ठेवीदारांनी राखलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये नोंदवले आहे त्यांनाच रिमोट ई-व्होटिंगची सुविधा तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान करण्याचा अधिकार असेल.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या नियम १० नुसार सूचना देण्यात येते की, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने सदस्यांची नोंदणी आणि भाग हस्तांतरण पुस्तके १ सप्टेंबर २०२५ ते २७ सप्टेंबर २०२५ (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील.

सीडीएसएल ई-व्होटिंग सिस्टीम कडून एजीएम आणि ई-व्होटिंगमध्ये सहभागी होण्याबाबत काही प्रश्न किंवा समस्या असल्यास, तुम्ही helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल लिहू शकता किंवा ०२२-२३०५८७३८ आणि ०२२- २३०५८५४२/४३ वर संपर्क साधू शकता. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याच्य सविधेशी संबंधित सर्व तकारी श्री. राकेश दळवी. वरिष्ठ व्यवस्थापक. (सीडीएसएल.) सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड्स, एन एम जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई - ४०००१३ यांना पाठवू शकता किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल पाठव् शकता किंवा ०२२-२३०५८५४२/४३ वर कॉल करू शकता.

> एन्सर कम्युनिकेशन्स लिमिटेडकरिता कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

ठिकाण: नवी मुंबई दिनांक: ०३.०९.२०२५

शकतात याबद्दल सूचना आहेत.

करण हरेश मोटवानी व्यवस्थापकीय संचालक

तारीख: २ सप्टेंबर २०२५

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

(यापूर्वीचीओळख जी डी ट्रेडिंग अँड एजन्सीजलिमिटेड) (सीआयएन: एल ४६५२१एम एच १९८०पीएलसी ०२२६७२)

किडीओ कॉन्फरन्सिंग / अन्य मान्यताप्राप्त दकश्राव्य माध्यमे यांच्या माध्यमातन होणाऱ्या ४५ व्या वार्षिक

ओएव्हीएम यांच्या माध्यमातून, बैठकीच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या विषयांच्या अनुरूप घेण्यात येणार आहे. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) यांनी जारी केलेली परिपत्रके परिपत्रक क्रमांक ०९/ २०२४ दिनांक १९ सप्टेंबर २०२

दरस्थ इ मतदान कालावधीस रविवार दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९, ०० वाजता (भारतीय प्रमाण वेळे ... अनुसार) प्रारंभ होणार असून ही प्रक्रिया मंगळवार दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ५. ०० वाजता (भारतीर

बंद करण्यात येणार आहे.